

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत उपसमित्यांच्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेऊन येणा-या अडचणी निवारणासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी व मार्गदर्शन करणेसाठी सुकाणू समिती स्थापन करणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
उच्च व तंत्र शिक्षण विभाग  
शासन निर्णय क्रमांक: एनईपी-२०२२/प्र.क्र.०९ /विशि-३, शिकाना  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२,  
दिनांक: २५ ऑगस्ट, २०२३

- संदर्भ:-** १. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक: एनईपी-२०२२/प्र.क्र.०९ /विशि-३, शिकाना दि. २६ डिसेंबर, २०२३  
२. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्रमांक: एनईपी-२०२२/प्र.क्र.०९ /विशि-३, शिकाना दि. २६ एप्रिल, २०२३  
३. प्र.शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र क्र. युएनआय (१३६/२२) विशि-१/ भाग-२/ ९०७५ दि.१४ ऑगस्ट, २०२३

### शासन निर्णय:

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० च्या राज्यातील अंमलबजावणीच्या अनुषंगाने गठीत उपसमित्यांच्या अहवालातील शिफारशींच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेऊन येणा-या अडचणी निवारणासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी व मार्गदर्शन करणेसाठी डॉ. नितीन करमळकर, माजी कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली १४ सदस्यीय सुकाणू समिती संदर्भाधीन दिनांक २६ डिसेंबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये स्थापन केली आहे. तसेच, संदर्भाधीन दि.२६ एप्रिल, २०२३ च्या शासन निर्णयान्वये या सुकाणू समितीमध्ये ३ नवीन तज्ञ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

संदर्भाधीन दिनांक १४ ऑगस्ट, २०२३ च्या पत्रान्वये प्र.शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी विनंती केल्यानुसार सदर सुकाणू समितीमध्ये खालील नमूद सदस्यांचा समावेश करण्यात येत आहे.

अ.क्र.	समिती सदस्यांचे नाव	पदनाम
१.	संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई	सदस्य
२.	श्री. भरत अमळकर, जळगाव	सदस्य

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२३०८२५१८०७५५९२०८ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

( अजित बाविस्कर )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल यांचे प्रधान सचिव, राजभवन, मुंबई,
२. मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा. उपमुख्यमंत्री (वित्त व नियोजन) यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा. उपमुख्यमंत्री (गृह), यांचे उप सचिव, मंत्रालय, मुंबई
५. मा. मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
६. डॉ. नितीन करमळकर, माजी कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
७. डॉ. शैलेंद्र देवळाणकर, प्र-शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे
८. संचालक, तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मुंबई
९. श्री. भरत अमळकर, प्लॉट नं.५, पसाय, एम जे झांबरे शाळेसमोर, अनंत गणेश मंदिर, जळगाव ४२५००१
१०. प्रधान सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
११. उप सचिव (विशि), उच्च व तंत्र शिक्षण विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई,
१२. निवडनस्ती (विशि-३).